

पलिप्य MBH. 7, 2922. विम्बं मृदोपलिप्तम् चर्याच. Up. 2, 14. पाम्पूलिप्तसर्वाङ्ग MBH. 2, 2625. HARIV. 4102. सुच. 1, 29, 7. VARĀH. BRH. S. 43, 6. MĀRK. P. 81, 92. Schol. zu NAISH. 22, 52. यथा सर्वगतं सौह्यदाकाशं नोपलिप्यते। सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ BHAG. 13, 32. MBH. 12, 11669. — 2) sich anhängen an, überziehen सुच. 1, 262, 7. तेषां विद्यासं स्वाङ्गे यो वक्त्रमुपलिप्यति VĀGBH. 10, 2. — Vgl. उपलेप्य figg. — caus. *beschmieren, bestreichen, salben* M. 3, 206. R. 2, 100, 33 (108, 31 GORR.). — *पर्युप beschmieren, bestreichen* GOBH. 1, 3, 15. — नि 1) *anshmieren, med. sich anschmieren* ÇAT. BR. 1, 8, 4, 14. fg. ÇĀÑKH. ÇR. 1, 10, 2, 9, 12. GRHJ. 6, 6. — 2) *verschwinden machen, med. verschwinden, unsichtbar werden*: (वञ्जेषां) तेनाक्षमम् सेनां नि लिम्प्यामि AV. 11, 10, 13. नि केतवो जनानां न्यर्दृष्टा अलिप्सत RV. 1, 191, 4. — Vgl. निलिम्प्य. — परि *bestreichen, umschmieren* ÇAT. BR. 14, 9, 2, 1. KAUC. 72. MBH. 12, 7717. सुच. 1, 161, 21. — प्र 1) *beschmieren, bestreichen, beflecken*; med. *sich beschmieren* u. s. w.: कृत्यपेव त्वद्विषेणोव तत्प्रलिलिपुः ÇAT. BR. 2, 4, 2, 12. KĀTJ. ÇR. 15, 6, 8. यवचूर्णैः ÇĀÑKH. ÇR. 4, 13, 31. अनुलेपनेन पाणी ऀच. GRHJ. 3, 8, 11. KAUC. 21. 26. 30. 38. सुच. 1, 481, 4. BHĀG. P. 10, 75, 15. med. KĀTJ. ÇR. 15, 6, 8. दिव्याः सर्पाः प्रलिम्पन्ताम् ÇĀÑKH. GRHJ. 4, 15. — 2) *प्रलित klebend —, haftend an (loc.)* MBH. 13, 7443; vgl. 7425. — Vgl. प्रलेप्य figg. — caus. *beschmieren, bestreichen* MBH. 12, 2642. VARĀH. BRH. S. 53, 5. 24; auch u. कुण्डलिन् 3) b). — वि 1) *beschmieren, bestreichen, überziehen, salben* ÇAT. BR. 9, 3, 4, 17. अग्निः सुच. 2, 289, 5. मुखं विलिप्यमानम् 503, 2. KATHĀS. 37, 6, 7. 13. 16. BHĀG. P. 10, 5, 14 (WEBER, KRSHNĀG. 304). 29, 2. 73, 14. 80, 21. PAÑĒAR. 3, 15, 26. VER. in LA. (III) 7, 17. BHATĪ. 3, 20. 6, 21. 13, 6. विलिप्त *beschmiert, bestrichen, gesalbt* H. an. 2, 191. MED. I. 32. JĀGĒ. 1, 277. MBH. 12, 6382. HARIV. 8265. 8425. Verz. d. Oxf. H. 106, a, 9. HIT. 128, 12. — 2) *schmieren —, streichen auf*: चित्तभस्मरज्ञः — विलिप्यते मौलिभिरम्बुरीकासाम् so v. a. *wird von den Himmelsbewohnern auf die Köpfe gestreut* KUMĀRAS. 5, 79. — Vgl. विलेप्य figg. — caus. *विलिम्पित beschmiert, bestrichen* ÇABDAR. im ÇKDR. u. लिप्त. — सम् *bestreichen, beschmieren* ÇAT. BR. 6, 3, 2, 4. KĀTJ. ÇR. 16, 3, 28. WEBER, KRSHNĀG. 271. खड्गा रुधिरंलिप्ताः Verz. d. Oxf. H. 117, a, 24. — caus. dass. MBH. 1, 4950. लिपि (von लिप्) f. UĒGĒVAL. zu URĀDIS. 4, 119. P. 3, 2, 21. 1) *das Bestreichen* u. s. w.; s. लिपिकार. — 2) *das Schreiben, Schrift, Art und Weise zu schreiben* AK. 2, 8, 4, 16. H. 484. HALĀJ. 4, 43. यवनानाम् P. 4, 1, 49, VĀRT. 3. ०ज्ञ KĀM. NĪTIS. 18, 37. लिपेर्यथावद्द्रुणाम् RAGH. 3, 28. 18, 45. क्रमेण शिञ्जितश्चाहं लिपिं गणितमेव च KATHĀS. 6, 32. VARĀH. BRH. 14, 5, 18, 2. Git. 8, 4. ०ज्ञान DAÇAK. 60, 12. SĀH. D. 268, 14. Verz. d. Oxf. H. 103, a, 4. 339, a, 2 v. u. PAÑĒAR. 3, 4, 13. 6, 21 (षष्टादशल्लिपिना). 7, 20. अयं द्रिद्रिा भवितेति वैधसी लिपिं ललाटे ऽर्थिजनस्य ज्ञापताम् NAISH. 1, 15. Schol. zu 22, 54. LALIT. ed. Calc. 142, 11. 143, 5. 16. figg. ०शास्त्र 2. ०संख्या = ग्रन्थ *eine umfangreiche Schrift* HALĀJ. 3, 58. विंशतिसंख्याया ज्ञापकलिपितम् R. GORR. I, cxxxI. — Vgl. अङ्ग, पुष्प, प्रति, भूत, मध्यान्तरविस्तर u. s. w.

VI. Theil.

लिपिकार P. 3, 2, 21. m. 1) *Tüncher* R. GORR. 1, 12, 6. — 2) *Schreiber, Abschreiber* H. 484. HALĀJ. 2, 431. VĀSAYAD. 239, 1. MBH. I, S. 407 und II, S. 85 am Schluss.

लिपिका f. = लिपि *Schrift* ÇABDAR. im ÇKDR.

लिपिकार m. = लिपिकार *Schreiber, Abschreiber* AK. 2, 8, 4, 15.

लिपिन्यास m. *das Schreiben* KATHĀS. 40, 22.

लिपिफलक n. *Schreibtafel* LALIT. ed. Calc. 143, 14.

लिपिशाला f. *Schreibstube* (wo die Kinder schreiben lernen) LALIT. ed. Calc. 141, 9. 142, 3. 4. 15.

लिपी f. = लिपि *das Schreiben, Schrift* ÇABDAR. im ÇKDR.

लिप्त partic. s. u. लिप्. लिप्ता s. bes.

लिप्तक (von लिप्त) adj. *mit Gift bestrichen, vergiftet* (ein Pfeil) AK. 2, 8, 2, 56. H. 779. — लिप्तिका s. bes.

लिप्ता (= griech. λεπτή) f. *Minute, der 60te Theil eines Grades* COLLEBR. Misc. Ess. II, 358. 327. fg. Ind. St. 2, 234. WEBER, GĒOT. 106. Nax. I, 310. Verz. d. B. H. No. 836. GOLĀDHJ. MADHJAGĀTIV. 21. GANĪTĀDHJ. BHAGRAHĀJUTJ. 3. am Ende eines adj. comp.: पञ्चवर्गलिप्ते बुधे *wenn Mercur 25 Minuten* (in dem Sternbilde steht) VARĀH. BRH. 7, 6. Dieses Wort. (von ली in der Bed. *abgelsitet*) ist vielleicht URĀDIS. 5, 55 gemeint; aber UĒGĒVAL. nimmt लिप्तम् = लिष्टम् an.

लिप्तिका f. dass. GANĪTĀDHJ. BHAGRAHĀJ. 3. नति GOLĀDHJ. GRAHĀṆAY. 19. लम्बन 24. WEBER, Nax. I, 310. SATKĪTJAMUKTĀVALI im ÇKDR.

लिप्तीकार *auf Minuten* (लिप्ता) *reduciren*: ०क्त्वा (!) VARĀH. BRH. 7, 10.

लिप्ता (vom desid. von लम्) f. *der Wunsch habhaft zu werden, — zu erhalten, Verlangen nach* AK. 1, 1, 27. 3, 4, 18, 109. H. 430. HALĀJ. 2, 209. 5, 57. P. 3, 3, 6. 1, 3, 25. VĀRT. 2. VOP. 23, 12. das obj. im loc.: लिप्तां चक्रे प्रसेनात्तु मणिरत्ने स्यमत्तके HARIV. 2036. im comp. vorangehend: मृग ० MBH. 1, 3373. अर्थोपभोग ० 3, 97. अर्थ ० 1313. 3, 1417. धर्म ० 4, 924. R. GORR. 2, 18, 44. KĀM. NĪTIS. 13, 57. Spr. 311. 5169. KATHĀS. 13, 90. 33, 111. 51, 135. Verz. d. Oxf. H. 233, a, 23. SARVADARÇANAS. 64, 7. am Ende eines adj. comp.: अमोगलिप्त = अमोगलिप्सु (welches nicht zum Metrum gepasst hätte) KATHĀS. 7, 110. — Vgl. लाम ०.

लिप्सितव्य (wie eben) adj. *was zu erhalten man wünschen muss, zu wünschen*: सकृत्सतो संगतं लिप्सितव्यम् MBH. 5, 314.

लिप्सु (wie eben) adj. *habhaft zu werden —, zu erlangen wünschend, ein Begehren habend, verlangend, wünschend* H. 429. HALĀJ. 2, 208. ohne Ergänzung BHĀG. P. 8, 16, 12. das obj. im acc.: कीचिदेवार्थम् MBH. 12, 2610. पुत्रम् HARIV. 6430. कन्याल्ललाम RAGH. 5, 64. अनन्तानि मुखानि 18, 25. उदरभरणामात्रम् Spr. 304. KATHĀS. 24, 119. Verz. d. Oxf. H. 10, 6, N. 5. im comp. vorangehend: धन ० MBH. 1, 1985. 2855. 3, 11811. 7, 1992. HARIV. 3739. BHĀG. P. 2, 7, 22. 10, 86, 3. PAÑĒAR. 3, 13, 21. PAÑĒĀT. 5, 4.

लिप्सुता (von लिप्सु) f. *das Verlangen nach*: परदारपरद्रोहपरद्रव्यिक ० Verz. d. Oxf. H. 68, a, No. 119, Z. 13. fg.

लिप्स्य (vom desid. von लम्) adj. *was man zu erhalten —, zu haben wünscht* VOP. 23, 6.

लिपि (लिपि) f. = लिपि P. 3, 2, 21. *das Schreiben, Schrift* AK. 2, 8, 4, 16. H. 484. UĒGĒVAL. zu URĀDIS. 4, 119.

लिपिकार (लिपि) m. = लिपिकार P. 3, 2, 21. *Schreiber, Abschreiber*